

February 04 2025

To, The Secretary BSE Limited P J Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 531359

Dear Sir,

Ref: Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015: Newspaper advertisement of completion of dispatch of Notice of Postal Ballot.

As per the Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the General Notice Published in the Newspaper in Free Press Journal and Navshakti intimating completion of dispatch of Notice of Postal Ballot of the Company and Remote E-voting information for your record purpose.

Thanking You,

Yours faithfully,

For Shriram Asset Management Company Limited

eene yodar

Reena Yadav Company Secretary

Encl: As above



Shriram Asset Management Company Limited

SEBI Registration No. MF/017/94/4, CIN : L65991MH1994PLC079874

Admin. Head Office : 511-512, 5th Floor, Meadows Building, Sahar Plaza, Andheri-Kurla Road, J. B. Nagar, Next to Chakala Metro Station, Andheri (East), Mumbai 400059, Phone : +91-22-69473400

Regd. Office : 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road, Chembur, Mumbai - 400 071, Phone : +91-22-40060810/15 Mumbai Office : 515, Shiv Chambers, 'A' Wing, 5th Floor, Sector 11, C. B. D. Belapur, Navi Mumbai - 400614, Phone : +91-22-27579301/7556 Fax : +91-22-27566634, Email : info@shriramamc.in, Website : www.shriramamc.in

SYMBOLIC POSSESSION NOTICE

ØICICI Bank Branch Office: ICICI Bank LTD Office Number 201-B, 2ND Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT PARK, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604. The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice

Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower(s)/Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs)	Name of Branch			
1.	Abdulkhalid Abduljarif Enamdar & Mrs. Sameena Praveen Abdul Khalid Inamdar- 186305006283	Flat No.S-201, Second Floor, Nazul Plot No.308 & 309, Nazul Sheet No.28/A, MNC & Mouje Akot, Taluka & District Akola, Maharashtra 444101 / January 29, 2025	October 09, 2024 Rs. 17,81,556.00/-	Akola			
else	The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.						

Sincerely Authorised Signatory For ICICI Bank Ltd.

	SURYODAY	Suryoday Small Finance Bank Limited Regd. & Corp. office : 1101, Sharda Terraces, Plot 65, Sector – 11, CBD Belapur, Navi Mumbai – 400614. CIN: L65923MH2008PLC261472.
		APPENDIX -IV[Rule 8(1)] Possession Notice (For Immovable Property)
ıstr	uction of Financial Assets and E	withorized Officer of the M/s. Suryoday Small Finance Bank Ltd., under the Securitization and nforcement of Security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers conferred of the Security Interest (Fefferencent) Pulse, 2002 issued a demand notice to below more than the Action of the Security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers conferred and the security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers conferred and the security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers conferred and the security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers and the security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers and the security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers and the security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers and the security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers and the security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers and the security Interest Act, 2002 (ACT N0.54 OF 2002) and in exercise of powers and action and action and action act

Date: February 04, 2025 Place: Akola

Reco powers conferred under below mentioned Borrower/s / Guarantor/s. After completion of 60 days from date of receipt of the said notice, The Borrower/s / Guarantor/s having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/s / Guarantor/s and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said Act read with Rule 6 & 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned herewith:

SR. NO	Name of Borrower / Co-Borrower / Guarantor	Date of Demand Notice	Total O/s Amount (Rs.) Future Interest Applicable	Date of Symbolic Possession		
	LAN No. 187040000375 1) MR. SAMEER PANKAJ SHAH, 2) MRS. DEEPA SAMEER SHAH 3) MRS. DAYA PANKAJ SHAH, 4) M/S. STELCO INDUSTRIES PROPRIETOR: MRS. DEEPA SAMEER SHAH, 5) M/S. BOSKINA IMPEX PROPRIETOR: MR. SAMEER PANKAJ SHAH, 6) M/S. BOSSTEEL INDUSTRIES PROPRIETOR: MRS. DAYA PANKAJ SHAH	25/11/2024	Rs.3,07,54,406.03/- As on Date 18/11/2024	03/02/2025		
	Description of Secured Asset(s) /Immovable Property (ies) : All THAT PIECE AND PARCEL OF PROPERTY GALA BEARING NO. 10/A, 10/B, 10/C, 11/A, 11/B, 11/C, 12/A, 12/B, 12/C, 13/A, 13/B, 13/C, HAVING TOTAL BUILT UP AREA 494.04 SQ.MTR ., ON 1ST, 2ND, 3RD, FLOOR, IN THE INDUSTRIAL ESTATE KNOWN AS "ANAND INDUSTRIAL PREMISES" SITUATED AT NAVGHAR ROAD, BHAVANDER (E), DIST. THANE - 401105, BEARING OLD SURVEY NO. 143, NEW SURVEY NO. 46, HISSA NO. P, VILLAGE KHARI, DIST-THANE, WITHIN THE JURISDICTION OF MIRA BHAVANDER MAHANAGAR PALIKA. BOUNDED AS PER SITE BY: EAST: BUILDING, WEST: ROAD, NORTH: BUILDING, SOUTH: BUILDING.					
	e Borrower/s / Guarantor/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property I be subject to the charge of the M/s Suryoday Small Finance Bank Ltd, for an above mentioned demanded amount and further interest thereon.					
Place	: Mumbai, Date : 04-Feb-25	Sd/- Authorise	d Officer, For Suryoday Small F	inance Bank Limited		



Asset Recovery Department, Mumbai North Zone Address: Bank of India Building, 2nd Floor, Opp. Natraj Market, S V Road, Malad (West), Mumbai 400 064 Tel No. 022-, 28828080 / 0792, Mob - 7012960954 / 8879707743 Email - Assetrecovery.MNZ@bankofindia.co.in

E - Auction of properties By Bank of India, Mumbai North Zone, E - Auction Date - 10.03.2025.

Sr. No.	Branch Name & Phone Number	Borrower's Details	Property ID & Location of the Property (Full Address)	Reserve price / EMD (₹ in Lakhs		
1.	YARI ROAD (YariRoad.MumbaiNorth @bankofindia.co.in) Mob: 8080099060 09977799093	Mr. ARVIND RANA BHAI KERASIYA Outstanding Rs. 11.13 Lakhs + Uncharged Intt+ other incidental charges Bid A/C No - 010590200000033, IFSC Code - BKID0000105	Flat No. 805, 8 th Floor, Building No. D/3, Apna Ghar Phase-2, Near Vinay Nagar, Mira Bhayandar, Link Road, Mira Road East, Thane - 401107 Property ID: BKIDMNZ0105ARVIND (Under Symbolic Possession)	14.00 / 1.40		
2.	YARI ROAD (YariRoad.MumbaiNorth @bankofindia.co.in) Mob: 8080099060 09977799093	Mr. HARI RANA BHAI KERASIYA Outstanding Rs. 11.19 Lakhs + Uncharged Intt+ other incidental charges Bid A/C No - 010590200000033, IFSC Code - BKID0000105	Flat No. 607, 6 th Floor, Building No. D-2, Apna Ghar Phase-2,Near Vinay Nagar, Mira Bhayandar, Link Road, Mira Road East, Thane - 401107 Property ID: BKIDMNZ0105HARI (Under Physical Possession)	14.00 / 1.40		
OTHER DUES (till 24-12-2024) ON EACH OF THE ABOVE MENTIONED PROPERTY						

L '								
	Sr No	PARTICULARS	AMOUNT	TO BE PAID OVER AND ABOVE AUCTION PRICE				
	1.	Builder Balance Amount	462540*	NO				
	2.	GST Dues	37003*	NO				
	3.	Society Development Charges	84606	YES				
	4.	Maintenance	44784	YES				
	5.	Interest	441721	YES				
		TOTAL	1070654					

The amount will be paid out of the auction amount

The buyers will have to pay an amount of Rs. 5,71,111/- (dues till 24-12-2024) each for the above mentioned properties which will be over and above the price for which the above mentioned property will be sold in E -Auction

The auction sale will be "online E-auction / Bidding through website - https://baanknet.com on 10-03-2025 between 11:00 AM and 05:00 PM with unlimited extensions of 10 minutes each.

Bidder may visit https://baanknet.com, where "Guidelines" for Bidders are available with educational videos. Bidders have to complete

SHRIRAM Mutual Fund SIN: L 65001MH1994PLC079874

Registered Office: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T & C.S.T. Road, Chembur, Mumbai - 400 071. • Email ID: srmf@shriramamc.in • Website: www.shriramamc.in

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING

Members of the Company are hereby informed that pursuant to provisions of Sections 108 & 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 & 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, and Ministry of Corporate Affairs, Government of India (MCA), General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and other relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as 'MCA Circulars'), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), approval of the Members of the Company to transact the Business as set out in the Notice, by passing the resolution contained in it through Postal Ballot, is being sought only by way of remote e-voting process. The Company is extending the e-voting facility through Central Depository Services (India) Limited (CDSL) to its members to enable them to cast their vote electronically on the following Resolutions set out in the Notice of the Postal Ballot:

ltem no.	Type of Resolution	Particulars
1.	Ordinary	Approval for Related Party Transactions for PMS Distribution Services.
2.	Ordinary	Approval for Related Party Transactions with Shriram Credit Company Limited (Holding Company).
3.	Ordinary	Approval for Related Party Transactions with subsidiaries of Shriram Credit Company Limited.
4.	Special	Approval for limits applicable for making investments / extending loans and giving guarantee or providing securities as per Section 186 of the Companies Act, 2013.

The dispatch of Notice of Postal Ballot to the Members has been completed on February 03, 2025 only by email to those Members whose email IDs are registered with the Purva Sharegistry (India) Private Limited Registrar and Share Transfer Agent (RTA) and Depositories in compliance with MCA circulars and SEBI circulars and the same is available on the website of the Company at www.shriramamc.in and on the website of BSE Limited at www.bseindia.com. Notice of Postal Ballot is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

The Board of Directors has appointed Mr. Suhas S. Ganpule (C.P. 5722) Proprietor of S.G. Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent mannel

The detailed instructions for e-voting are given in the Notice of Postal Ballot. Members are requested to note the following:

- Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (in case of electronic shareholding) as on the 'cut-off date' i.e. January 31, 2025, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Central Depository Services Limited (CDSL). For details relating to e-voting, please refer the Notice of Postal Ballot
- The remote e-voting period begins on Wednesday, February 05, 2025 at 09.00 A.M. and end on Thursday, March 06, 2025 at 5.00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.
- Members holding shares in dematerialized form who have not registered their email addresses are requested to register / update their email addresses with respective depository participant(s). Members holding shares in physical form are requested to update their email addresses by submitting Form ISR-1 and other relevant forms with RTA of the Company. These forms are available under the weblink at https://purvashare.com/faqs, to receive electronic copy of the Notice of Postal Ballot.
- he result of Postal Ballot will be announced on or before Friday, March 07, 2025 and will be uploaded on the website of the Company www.shriramamc.in and will be communicated to BSE and CDSL.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may contact at the following address: Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, Marathon Futurex, A-Wing, 25th Floor, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Contact No. 18002109911 e-mail: helpdesk.evoting@cdslindia.com

For Shriram Asset Management Company Limited

Place: Chennai Date : February 03, 2025

S

Government of Maharashtra

Public Works Department North Mumbai (P.W.) Division, Andheri Telephone No. 022-26231964 E-Tender Notice No.49 of 2024-2025 E-mail address:-northmumbai.ee(a)mahapwd.com Telephone/Fax Number :- 26231964/26205788

E-Tender for the following work in B-1 Form is invited via online e-tendering system from the Mumbai Sub-urban District (Western Suburb) Labour Co-operative Society Ltd. Mumbai. Registered with Govt. of Maharashtra in P.W.D, by the Executive Engineer, North Mumbai (P.W.) Division, Andheri (w), Mumbai-58 on behalf of Government of Maharashtra. Tender Documents can be downloaded from Government of Maharashtra portal https://mahatenders.gov.in The Societies can apply as per their Sub-urban area only as mentioned in Colum 4. No other societies shall be entertained.

Sr.	Name of Work	Estimated
No.		Cost Rs
1	SDR Repairs & waterproofing of underground tank at Family Court, BKC	Rs. 1876591/-
	Bandra (E) Mumbai.	
2	SDR Repairs of plaster & Painting of staircases at Pay & Account, BKC	Rs. 1566804/-

- Bandra (E) Mumbai. 3 SDR to Repairs of water Pump room at Govt. polytechning Campus, Rs. 1952883/-
- Bandra (E) Mumbai.
- 4 SDR to Repairs & Plastering work of Family Court & Pay & Accounts Rs. 2372230/-

Notice is hereby given to public in general that, on behalf of my client who is going to enter into Sale Deed/Agreement to Sale/Conveyance Deed of Land situated at Village- Chowk Manivali, Taluka- Khalapur, Dist.- Raigad shown in the records of rights against name as below. The details of the lands are as follows:

www.freepressjournal.in

SCHEDULE OF THE PROPERTY
Village:- Chowk Manivali, Taluka:- Khalapur, District:- Raigad.

Name	Name Survey Hissa No. No.		Total Area H.R.P.	Assessment Ru.Paise				
Sunil Dagdu Mhaskar	26	2	0.18.20	3-55				
Any person's having any claim against or to the said lands by way of sale, mortgage, charge, gift, lease, easement, use, trust, possession, inheritance, lien or otherwise howsoever is required to make the same known to the undersigned in writing at the office address given herein below within a period of 15 days from the date of publication hereof,								

otherwise the Sale Deed /Agreement to Sale/ Conveyance Deed will be completed without reference to such claims and the same if any, will be deemed to have been waived. ADV. VIJAYALAXMI RUIKAR

Office at:-Flat No 22, B-3, Vijay Annex CHS, Vijay Nagri

Aged : Adull, Occuaption : Unknown

TAHKURDWAR ROAD, MUMBAI-400002

ROOM NOS. 13 TO 15, SECOND FLOOR,

THAKURDWAR ROAD, MUMBAI-400002

DESHPANDE CHAWL, 168/1, VAIDYAWADI,

Having address at - Room No. 1, GROUND FLOOR, DESHPANDE CHAWL, 168/1, VAIDYAWADI,

&

ECAL DEDDECEN

Sd/

Reena Yadav

Company Secretary

Shodbunder Road,	Thane (w), Pin Code-	 400607. Cell No. 	970213543

Ghodbunder Road, Thane (w), Pin Code- 400607. Cell No. 9702135432.					
IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 MTNL BHAVAN, 3rd FLOOR STRAND ROAD, APPOLLO BANDAR, COLABA MARKET, COLABA, MUMBAI- 400 005.					
EXH.11 ORIGINAL APPLICATION NO. 1075 OF 2023					
SUMMONS HDFC Bank Applicant V/s.					
 Mustak Shah & Ors Defendant Whereas O.A. No. 1075 of 2023 was listed before Hon'ble Presiding officer on 16/0124. Whereas this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/Notice on the said application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs.36,38,219.87 (application along with documents etc. Annexed). Whreas the service of summons could not be effected in ordinary manner and whereas the the Application for Substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal. In accordance with Sub-Section (4) of section 19 of the Act you the Defendants are directed as under (i) To Show cause within 30 (thirty) days of the service of summons as to why relief prayed for should not be granted. (ii) To Disclose particulars of properties of assets other than properties and assets specified by the applicant under serial Number 3(A) of the Original Application. (iii) You are restrained from dealing with or disposing if secured assets of such other assets and properties disclosed under Serial Number 3(A) of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of the properties. 					
 (iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of business any of the assets over which security interest is created under/or other assets and properties specified or disclosed under Serial no. 3A of the Original Application without the prior approval of the Tribunal. (v) You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial institution holding security interest over such assets. You are also directed to file written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before DRT II on 19/05/25 at 11.00 a.m. failing which the application shall be heard and decided in your absence. Given/Issued under my hand and the seal of this Tribunal on this 30th day of Jan, 2025. 					
SEAL Registrar DRT-II Mumbai 1 Mustak Shah (Borrower) Having his address at					
10 Shivaji Kutir Mandal, LBS Marg, Mumbai - 400 070 Maharashtra 2 Gopal Prasad Yadav (Guarantor) S/O. Prasad Yadav Having his address at Room No. 3B, Sangah Galli Naik Nagar, LBS Marg, Sion, Naik Nagar, Mumbai - 400 022					
 Husain Abdul Shah (Guarantor), Having Address at, Sanjay Nagar part No. 2, 90 Feet Road, Govandi, Near Ganesh Kandir Biganwadi, Mumbai - 400 043 Abarafat Ali (Guarantor), Having Address at, Flat No. 4, Building No. 7/C Flat No. 603, LBS Marg Kurla, Mumbai - 400 070 					
IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI EXECUTION APPLICATION NO. 281 OF 2024 IN R.A.E. SUIT NO. 1183 OF 2021 1. PRAMOD RAMDUTTA DESHPANDE					
Age - 70, Occupation : Retired Having address at - 7, THIRD FLOOR, SHREE RAM APARTMENTS, 168/B, VAIDYAWADI, THAKURDWAR ROAD, Mumbai-400002 2. HARSHAD MANOHAR DESHPANDE Age - 50 Years, Occupation - Advocate, Having address at - 1, GROUND FLOOR, SHAREE APARTMENTS, 168/B, VAIDYAWADI, THAKURDWAR ROAD, Mumbai-400002 Versus					
1. UNKNOWN HEIR/S LEGAL REPRESENTATIVE/S OF BALKRISHNA LAXMAN PATHAK					

following formalities well in ad					connecting Bridge and misc. works at BKC Bandra (E) Mumbai	DATTATREYA VISHWANATH PATHAK
• Step 1: Bidder / Purchaser Registration: Bidder to Register on e-Auction portal https://baanknet.com using his mobile no. and E-mail				5	Repairs to WC, Bath and Internal Plaster & Painting at Police Training Rs. 3671756/-	Age : Adult, Occupation : Unknown,
ID. (PDF(Buyer Manual) describing the step by step process for registration is available for download in the home page under Help option at the bottom of the page.)					Center Building (East & West Side) at Kole Kalyan Kaline Santacruze	Having address at - ROOM NO. 1,
• Step 2: e-KYC Verification to be done by the Bidder/Purchases.					(E) Mumbai.	GROUND FLOOR, DESHPANDE CHAWL, 168/1,
Step 2: e-RTC verification to be done by the Bidden/Fulchases. Step 3: Transfer of EMD amount to bidders global EMD wallet: Online /Off-line transfer of funds using NEFT / Transfer, using challan				6	MOW to renovation of toilet blocks at Govt Polytechnic campus, Bandra Rs.2815599/-	VAIDYAWADI, THAKURDWAR ROAD, MUMBAI-400002
generated on E-auction port		e transier of funds using	NEF17 ITalisiel, using challan		(E)	Defendants
, v	completed by bidder well in advance, before e-au	ction date. Bidder may	also visit https://baanknet.com	7	MOW to Providing Sliding windows to 4th floor passage & allied work at Rs.4061620/-	
for registration and bidding of		ionon aato. Blador may	aloo noit napolinbaan aloo do	1	Food & drugs administrative building, Bandra Kurla complex, Bandra,	ROOM NOS. 13 TO 15, SECOND FLOOR, DESHPANDE CHAWL, 168/1, VAIDYAWADI,
Helpline Details / Contact	Person Details of eBKray:				Mumbai.	THAKURDWAR ROAD, MUMDAI-400002
				8	Renovation of Toilet Blocks at Food & Drugs Administrative Building, Rs.3214822/-	3. THE REGISTRAR,
	eBKray Helpdesk Numbe	er		ľ	Bandra-Kurla complex, Bandra (E), Mumbai.	COURT OF SMALL CAUSES (MAIN BRANCH)
Name	E-mail ID	Landline No.	Mobile No.	9	Renovation & improvement of Admin & inward section of Food & Drugs Rs.2095858/-	L. T. ROAD, DHOBI TALAO, MUMBAI-400002Defendants
Helpdesk	support.BAANKNET@psballiance.com	-	8291220220	9	Administrative Building, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai.	То,
	support.ebkray@procure247.com					The Defendants abovenamed,
1. Last date of FMD and KY	C submission will be up to 09-03-2025 (subject	to website availability	n	10	Renovation & improvement of Store cabin of Food & Drugs Rs. 2071516/-	WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit
	Reserve Price by Rs. 25,000/- Bid increment valu	-			Administrative Building, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai.	against the Defendants praying therein that for a decree in eviction
	s can inspect the property under physical posses			11	MOW to Providing & laying C.C. pathway to surrounding of Food & Rs. 4998916/-	against the Defendant/s and the Defendant/s be ordered and directed
•.	n "AS IS WHERE IS" AND "AS IS WHAT IS" WHA				Drugs Administrative Building, Bandra Kurla complex Bandra (E)	to hand-over the quiet, vacant and peaceful possession of the suit
					Mumbai.	premises i.e. Room No. 1, Ground Floor, Admeasuring 160 Square
	are under symbolic possession, if sold in E-Au however payment of the auction amount to be done		ueu over alter taking physical	12	MOW to waterproofing of Terrace Headrooms of Food & Drugs Rs.1246554/-	Feet Carpet Area [Or Thereabout] & Room Nos. 13 to 15 - Second Floor, Admeasuring 650 Square Feet Carpet Area [Or Thereabout]
	nt including the EMD amount to be deposite		and balance amount within		Administrative Building, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai.	[Thereby] Totally Admeasuring 810 Sqare Feet Carpet Area (Or
15(Fifteen) days after su		a mann none, day	ana palance ampunt within	13	MOW to Providing GI sheet Shed & necessary Structural steel work to Rs.4619398/-	Thereabout] in the Suit Building i.e. Building/Structure - "DESHPANDE
. , .	Kalyan Complex, Opp D-Mart, Yari Road, Versova	Andheri West Mumba	i-400061.		terrace at Food & Drugs Administrative Building, Bandra Kurla Complex,	CHAWL" - BUILDING NO. 168/1, consisting of Ground & Two [Upper]
	advised to peruse the copies of the title dee				Bandra (E), Mumbai.	Plus Attic Floors [Thereon], constructed on PLOT - C.S. NO. 1/315 OF
	and other revenue / municipal records to exe			14	MOW to repairs of Drainage line pump room underground Water tank at Rs.1549663/-	GIRGAUM DIVISION, Admeasuring 167 Square Meters [Or Thereabout], at - VAIDYAWADI, THAKURDWAR ROAD, MUMBAI-
encumbrances if any over		0			Sales tax (GST Bhavan A & B Wing) building at Bandra- Kurla Complex,	400002 and further reliefs, as prayed in the Plaint.
7. Bids once made shall not	be cancelled or withdrawn. All bids made from the	e registered user ID will b	be deemed to have been made		Bandra East, Mumbai.	Accordingly, the said suit was decreed with costs by the Trial Court
by bidder only.				15	CR to House Keeping Services and cleaning premises of Administrative Rs. 1533076/-	Room No. 12 of this Court, vide Judgment and Order, dated 4th April,
8. Bidder shall be deemed to	have read and understood the terms and condition	ns of sale and be bound l	by them.		Bldg at Andheri (W), Mumbai Ground floor, 1st , 2nd & 3rd Floor	2024.
	conditions prescribed in the SARFAESI Act, Rule			16	CR to House Keeping Services and cleaning premises of Apna Ghar Rs. 1479627/-	In view of the above, the Plaintiff abovenamed has taken out the
mentioned above and also	o subject to pendency of cases/litigation if any pend	ding before any court / tri	ibunal are arised thereof.		Guest House (Mumbai High Court), at Andheri (E) Mumbai.	above Execution Application No. 281 of 2024 in RAE Suit No. 1183 of
	te in E-auction for bidding from their place of choic			17	MOW Renovation to Ground Floor Election Godown officeat Family Rs. 3606369/-	2021 praying therein that the Plaintiffs/Decree-Holders seek the
	rvice provider shall not be held responsible for in	ternet connectivity, net	work problems, systems crash		Court, BKC, Bandra (E) Mumbai.	execution of the Decree Dated 04.04.2024 passed in R.A.E. SUIT No.
down, power failures etc.,	Manager and the second se		111-0	18	MOW to Improvement to Roofing of Junior Chemistry laboratories of Old Rs. 1980685/-	1183 of 2021 by Order/s of Warrant of Possession against the Judgment Debtors/Defendants, by appointment of the Bailiff of [This]
	will not get any interest on their bid amount and furt ther amount paid by the bidder in this process.	rier no interest will be pa	aid in the eventuality of litigation		Science Building at Ismail Yusuf College, Jogeshwari (E), Mumbai.	Honourable Court who would execute the decree by vacating the
		reject any hid or adjour	n / nostnone / cancel the cale /	10	Annual Maintenance to 40 Constable Qrts At Andheri (E) Mumbai Rs.1664820/-	Judgment Debtors/Defendants along - with their article/s from the Suit
	having absolute right and discretion to accept or I ditions of the sale without any prior notice or assign		n / postpone / cancer the sale /	1 19		Premises i.e. Room No. 1 - Ground Floor, Admeasuring 160 Square
	stamp duties charges including those of sale certif		nes including all statutory dues		.Repairs to fixtures & fastening, door/shutter/frames, Repairs sanitory &	Feet Carpet Area [Thereabout] & Room Nos. 13 to 15 - Second Floor,
	it, taxes and rates and outgoing both existing and fu			00	water supply & Miscellineses items	Admeasuring 650 Square Feet Carpet Area for Thereabout], [Thereby]
	wherever applicable including other statutory dues			20	MOW to Renovation to the Toilet Block of New Science Building at Ismail Rs. 2439434/-	Totally Admeasuring 810 Square Feet Carpel Area [Or Thereabout] in the Suit Building i.e. Building/Structure - "DESHPANDE CHAWL"
	xists on the property (Subject to increase on Mon				Yusuf College, Jogeshwari (E) Mumbai.	Builders No. 168/1, consisting of Ground & Two [Upper] Plus Attic
	Reserve Price and shall be borne by the successful			21	MOW to Providing and Fixing Compactor (Optimizer) for Additional Rs. 2591794/-	Floors [Thereon], constructed on PLOT - C. S. NO. 1/315 Of GIRGAUM
	issued in the name of successful bidder only.				Collector (Enchrochment) office 7th Floor @, Administrative Bldg	DIVISION, Admeasuring 167 Square Meters [Or Thereabout], at -
	ble to borrower / guarantors and public in general.				Bandra (E) Mumbai	VAIDYAWADI, THAKURDWAR ROAD, MUMBAI-400002 and if the Suit
PLACE: MUMBAI				The	Executive Engineer, North Mumbai (P.W.) Division, Andheri (W) Reserves	Premises are found locked, break open the lock/s upon the Suit
DATE: 04-02-2025		AUT	HORISED OFFICER		at to Accept or Reject any offer. Conditional offers will not be accepted.	Premises and hand-over the vacant and peaceful possession thereof to the Decree-Holders/Plaintiffs. The Suit Premises are not within the
		AUT	HORIOLD OF HOLEN	-		purview of the Maharashtra Slum (improvement, clearance &
SALE NOTICE TO BORROW					registered contractor should note	redevelopment) Act and the Maharashtra Vacant Lands Act and further
Dear Sir/Madam, The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Interest Act, 2002 and the					ender Submission Date - 03/02/2025 to 17/02/2025 Hrs. 15:00	reliefs, as prayed in the application.
				E-1	ender Opening Date - 18/02/2025 Hrs. 15:00	YOU ARE hereby warned to appear before the Hon'ble Judge
Rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc., in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you					Sd/-	presiding in COURT ROOM NO. 12, 4th FLOOR, OLD BUILDING OF
	above mentioned amount within 60 days. You ha			NI-		SMALL CAUSES COURT, L. T. MARG, MUMBAI-400002, in person or
60 days. Therefore, the Aut	horized Officer in exercise of the powers confe	erred under section 13	(4), took (Symbolic & Actual)		EE/NMD/777 of 2025 Executive Engineer,	by Pleader duly instructed on 18th FEBRUARY, 2025, at 11.00 a.m.,
	sets more particularly described in the schedule m			Offi	ce of the Executive Engineer, North Mumbai (P.W.) Division,	to show cause against the application, failing wherein, the said application will be heard and determined Ex-parte.
	n otherwise this Notice is also construed as Notice o you to pay the same as mentioned above before			Nor	th Mumbai (P.W.) Division, Andheri (West), Mumbai	You may obtain the copy of the said Execution Application from the
	e recovered with interest and cost from you. Pleas				labhai Road, Near Bhavan's College,	Court Room. No. 12 of this Hon'ble Court.
	and sale assets etc. shall be first deducted fro					Given under the seal of Court,
undersigned and the balance	e of the sale proceeds will be appropriated tow	ards your liability as a	foresaid. You are at liberty to		lheri (West), Mumbai - 400 058.	this 10th day of December 2024
	held on the terms and conditions thereof including	deposit of earnest mone		Dat	e : 29/01/2025	seal Seal Seal Seal
PLACE: MUMBAI			AUTHORISED OFFICER	DG	IPR 2024-25/6089	Registrar








Redemption / switch-out of units from the Scheme may entail capital gain/loss in the hands of the unitholder. For unit holders who redeem their investments during the Exit Option Period, the tax consequences as set forth in the Statement of Additional Information of the Fund and Scheme Information Document of Scheme of the Fund would be applicable. In case of NRI investors, TDS shall be deducted from the redemption proceeds in accordance with the prevailing income tax laws. In view of the individual nature of tax consequences, Unitholders are advised to consult their professional tax advisors for tax advice.

Unit holders who require any further information may contact

DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED CIN: U65990MH2021PTC362316 Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund') Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 91-22 66578000, Toll Free No: 1800 200 4499 Email ID: service@dspim.com Website: www.dspim.com

DSP Global Allocation Fund of Fund

(An open-ended fund of fund scheme investing in Global (including Indian) Equity funds/ETFs & Fixed income funds/ETFs)



(For latest Riskometers, investors may refer on the website of the Fund viz. www.dspim.com)

Unit holders are requested to update their PAN. KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai Date: February 04, 2025

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

PAGE 3

GRILLAN प्रदी प्रावाला हाऊसिं क्युटियाइरेशन अँड किन्स्ट्रशन ऑफ फायनान्शि देर संवंसागान्य कनतेला आणि विशेषतः कर्नदर्/सन् कने रोड. २०२३ च्या प्रभावाणासून गुरुस हाऊसिंग फाय दे प्रायिकृत अधिकाऱ्याने कायवाच्या कलाम १३(१२) राण मत्ता ई-लिवानाद्वार, में 'जग्री आहे तेथे आहे'	संग फायनान्स लिमिटेड रंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जाणारे) रायल अँसेट अँड एनफोसंमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट -कर्बदा/गहाणदर/ हमीदारांग नोटीस देण्यात आती आ प्रनास लिमिटेड असे बदलले गेले (पूर्वी मॅम्मा हाऊसिंग) सहवावता च्या नियम ८ आणि ९ सह वाचलेल्या अधिक ? ''जशी आहे जी आहे'', आणि ''जे काही तेथे आरे	ॲक्ट, २००२ (हे की, खाली वर्ण कायनान्स लिमि जरांचा वापर करू ?' या आधाराव	न केलेल्या स्थावर मालमत्ता गृहम हाऊसिंग फायनान्स् टेड म्हणून ओळखले जात होते आणि मूळत: जीई म न घेतला आहे. कायद्याच्या कलम १३(२) सहवाचता र ०७/०३/२०२५ रोजीस विकली जाईल. याद्वारे स	नला, रामकृष्ण र्वुबई, महाराष्ट्र – संमेंट) रूल्स २००२ । लिमिटेड (पूर्वी पू ानी हाऊसिंग फायना सिक्युरिटी इंटरेस्ट (पर्वसामान्य जनतेला	भवन, सजानंद २२१३०१. चा नियम ८ आणि नावाला हाऊसिंग प नस कंपनीच्या नाव एनफोर्समेंट) रूल्स कळविण्यात येते क	चौक, आग्रा से 1 ९ अंतर्गत स्थावर हायनान्स लिमिटेड 1ने समाविष्ट होते) २००२ चा नियम ८ ती, आम्ही https://	ड, मालमत्तेची f) या नावाने अ (अधिनियमानु ८ आणि ९, जे	सरफैसी स्थ वेक्रीकरीता विक्री सू गोळखले जाणारे, जे पून सार ''तारण धनको'' म अधिनियमच्या कलम	ावाला हाऊसिंग फाय इणून संबोधित), ज्य १३ (२) अंतर्गत स्र्	र्गत तोरण क्री नान्स लिमिटेड हे नाव चा ताबा तारण धनको मनेला अनुसरून आहे.	जाहीर रूप्चना याद्वारे जाहीर सूचना देण्यात येते की माझे अशील खाली वर्णन केलेल्या ('मालमत्ता') मालमत्तेचे पूर्ण मालक आणि तिचे तावंकाळांदार आहित आणि श्री. रूरैन सलमानी या मालमत्तेचे मालक असल्याचा दावा करतात. श्री. मोहम्मद हसनैन सलमानी हे मालमत्तेचे मालक होते आणि श्री. मोहम्मद हसनैन सलमानी यांचे निधन दि. २५.०४.२०२१ रोजी झाले आणि श्रीमती शहनाज वेगम मो. हसनैन यांचे निधन २१.०२.२०२२ रोजी झाले आणि त्यांच्या पक्षात आता श्री. नूरैन सलमानी हे खालील मालमत्तेचे कायदेशीर वारस आहेत. सदर दुकानांच्या संदर्भात खालील मूळ कागद्वपत्रे हरवली आहेत उदा. १) श्री. दत्तात्रय राजाराम वेटे आणि श्री. दीपक धीरजलाल देसाई यांच्यातील दि. २८/०९/२००० रोजीचा नोंदणीकृत करार व त्यासोवतची मुद्रांक	जाहीर नोटी कळविण्यात येते की गाव मैंने नावझे, त पालचर येथील गट कमांक व उपविभाग क्षेत्र 0.10.40 हे.आर.चैंमी.इतर क्षेत्र 0.6 एक्ट्रम क्षेत्र 0.80.20 हे.आर.चैंमी. आर जमिन मिळकत श्री. हेमंत पदमण पार्ट
a	। तपशीलवार अटी आणि नियमांसाठी, कृपया जीएच मागणी सूचना तारीख आणि थकवाकीची रक्कम (वी)	एफएल/तारण ताब्याचे स्वरूप (सी)	धनकोंच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ ध्य मालमत्तेचे वर्णन (डी)	ा, म्हणजे www.gri राखीव रक्कम (ई)	humhousing.co इअर (आरपी च्या १०%) (एफ)	m पहा. इअर सादरीकरण तारीख (जी)	बोली वाढ रक्कम (एच)	मालमत्तेची तपासणी तारीख आणि वेळ (आय)	लिलावाची तारीख आणि वेळ (जे)	ज्ञात भार / न्यायालयीन प्रकरणे असल्यास (के)	दोपक धारजलाल दसाइ यांच्याताल (द. २८/७४,२७०७ राजाया नादणहुत करार व त्यासावाराया मुद्राक शुल्क भरलेली पावती आणि नोंदणी पावती २) दि. २८/०१/१९९७ रोजीचा श्रीमती वीणा दिनेंद्र शाह व श्री. दिनेंद्र एम. शाह आणि श्री. दत्तात्रय राजाराम वेटे यांच्यातील अनुक्रमांक CHHA-२३८/१९९७ अंतर्गत नोंदणीकृत विक्रीसाठीचा नोंदणीकृत करार त्याच्या मुद्राक शुल्क भरलेली पावती आणि नोंदणी पावती 3) मेसर्स सूर्या कन्स्ट्रक्शन्स सोबत श्रीमती वीणावेन डी. शाह आणि श्री. दिनेंद्र एम. शाह यांच्यातील दिनांक	आणि कब्जे वहीवाटीची असुन सदर संपु माझे अशिल यांनी कायमस्वरूपी विकत घेण् तरी सदर मिळकती संबधी कोणाचाही व
कर्ज क्र. एचएफ०२३५एच२११००४९० आणि एचएफ०२३५एच२११००४८९ मनोच अधिर मोरे (कर्जदार), मोहिनी मनोज मोरे (सह कर्जदार, प्रयाग मनोज मोरे (सह कर्जदार)	सूचना तारीख: ०८/०१/२०२४ आणि ०८/०१/२०२४ एक्यूण अकीत: ह. ५८१३२७/- (रुपये पाच लाख एक्याएंसी हजार तीनंशे सानावीस मात्र) ०८/०१/२०२४ रोजीसप्रमाणे देव त्यासत बसुलीपति त. सा. १३% दराने व्याज. ह. ३३४७६२९/- (रुपये तेहेतीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणतीस पैसे चाळीस मात्र) ०८/०१/२०२४ रोजीसप्रमाणे देव त्यासह बसुलीपर्यंत द. सा. १२% दराने व्याज.	सांकेतिक	फ्लेंट क. ४०३, ४था मजला, सी बिंग, श्री समर्थ अपार्टरेंट, स. क्रब ५१, हिस्सा क्र. ७, स. क्र. ५३, हिस्सा क्र. ९२ ७१ राव कातेमतिली, कल्याण पूर्व, ठाणेचे ते सर्व भाग आणि विभाग, मोज. ८२० ची. ष्ट्र. लोटस आपर्टरेस्टच्या जवळ, पिन कोड - ४२१३०६. समिप्रदुदेवरोर - पूर्वर- १२ एट आतील रस्ता लोटस सीएवस, पश्चिम्प: मोकळी जागा, उत्तर:- मां संतोपी सीएवएस, दक्षिण:- श्री गणेश अपार्टरेट.	रु. ४२,३३,२५०/- (रुपये बेचाळीस लाख तेहेतीस हजार दोनशे पन्नास मात्र)	रु. ४.२३.३२५/-	०६/०३/२०२५ सायं. ५ वा. पूर्वी			०७/०३/२०२५		मेससे सूथा कन्स्ट्रवेशन्स साबत आमता वाणावन डा. शाह आणि आ. दिनसू एम. शाह वांच्यातात दिनोक oq/ook/9826 रोजीचा करार. सदर मालमनेत्या आणि/किंवा सदर मालमनेत्या आणि किंवा राय्या कोणव्याही भागांच्या मालकीच्या कागदपत्रांबाबत विक्री, हस्तांतरण, करार/करार, विकास हक्क, गहाणखत, शुल्क, धारणाधिकार, वारसा, परवाना, भाइंपट्टा, उप-भाडेपट्टा, असाइनमेंट, ट्रस्ट, सुविधा, देवाणावेवाण, वारसा, भेटवस्तू, मृत्युपत्र, वारसा, देखभाल, व्यवसाय, ताबा किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, माल देवक, लाभ, हितसंबंध, आक्षेप, दावा किंवा मागणी असलेल्या कोणत्याही प्रकोर कोणताही हक्क, मालकी इत्वक, लाभ, हितसंबंध, आक्षेप, दावा किंवा मागणी असलेल्या कोणत्याही व्यकीला, याद्वारे प्रकाशित झाल्यापासून ७ (सात) विवसांच्या आत सदर माहिती लेखी स्वरूपात सदर माहिती खाली स्वाक्षरीकर्त्याला देणे आवश्यक आहे, तसेच पुरावा म्हणून योग्य त्या कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या परावर देणे आवश्यक आहे. अन्यथा प्यांतरा असे दावे किंवा आधेप. जर असतील तर, माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोइन	हक्क, विकी, कुळरग, कब्जा, वारसा, फ करार, वहीवाट, मार्ग, मुत्यपत्र, कोर्ट, कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंवध हि असल्यास त्यांनी त्यावावत मला ही नोटोम प्र 14 दिवसांच्या आत मला लेप्डी पुराव्यार मजला, अुभलक्ष्मी ऑपिंग सेंटर, वसंत नगर
segas alrelativ/æktalatkini gyl&ka safativ medien smoon for menine in her star strate sing and the strate s							पालघर 401208 हया पत्थावर कळव कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार नाही व असल्यास तो सोडुन समजण्यात येउन व्यवहार पुर्ण केला जाईन खरेदीद विनांक : ०४/०२/२०२५ वकील उ					
			NOTICE								SHRIRAM Mutual Fund औराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड	

NOTICE



NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date*: February 06, 2025

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit) [#]	Face Value (₹ per Unit)	Net Asset Value ('NAV') as on January 31, 2025 (₹ per unit)
DSP India T.I.G.E.R. Fund (The Infrastructure Growth and Economic Reforms Fund)	Direct	IDCW	4.4000	10.00	54.754
DSP India T.I.G.E.R. Fund (The Infrastructure Growth and Economic Reforms Fund)	Regular	IDCW	2.4000	10.00	29.802
DSP Global Clean Energy Fund of Fund	Direct	IDCW	0.7000	10.00	14.2150
DSP Global Clean Energy Fund of Fund	Regular	IDCW	0.6000	10.00	12.7944
DSP Focus Fund	Direct	IDCW	3.4000	10.00	42.732
DSP Focus Fund	Regular	IDCW	1.8000	10.00	22.023

[#] The per unit rate is same for individual and other category of investors. *If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to: DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED CIN: U65990MH2021PTC362316 Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund') Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181 Toll Free No: 1800 200 4499 Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai Date: February 03, 2025

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

सीआयएन ः एल६५९९१एमएच१९९४पीएलसी०७९८७४

नोंदणीकृत कार्यालय : २१७, २रा मजला, स्वास्तिक चेंबर्स, एस.टी. आणि सी.एस.टी. रोड जंक्शन जवळ, चेंबुर, मुंबई – ४०००७१. इमेलः srmf@shriramamc.in वेबसाईटः www.shriramamc.in

पोस्टल बॅलेट आणि रिमोट-ई-मतदानाची सूचना

कंपनीच्या सभासदांना ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि ११० कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्या नियम २० आणि २२ सह वाचल्या जाणाऱ्या आणि सेबी नियम ४४ (लिस्टिंगची जबाबदारी व प्रकटिकरणाची आवश्यकता) नियम २०१५, कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने जारी केलेले सर्वसाधरण परिपत्रक क्र. ०९/२०२४. विनांक १९ सप्टेंबर २०२४, आणि इतर संबंधीत परिपत्रके (संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग्स ("SS-2") आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम आणि नियम (त्यातील कोणतेही वैधानिक फेरफाराचे किंवा पुनअधिनियम (त्यांचा) समावेश आहे अंमलात आहे), नोटीस मध्ये नमूद केल्या प्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची मान्यता, पोस्टल बॅलेट द्वारे त्यात समाविष्ट असलेल्या खालील ठराव पास करून, केवळ दूरस्थ ई–मतदान प्रक्रियेद्वारे मागितली जात आहे. टपाल मतपत्रिकेच्या सूचने मध्ये नमूद केल्यानुसार कंपनी, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) च्या माध्यमातून ई–व्होटिंग सुविधा उपलब्ध करत आहे.

अनु क्र	ठरावाचा प्रकार	तपशील				
१	साधारण	पीएमएस डिस्ट्रीबुशन सर्विसेस साठी रिलेटेड पार्टी व्यवहारांना मान्यता				
ર	साधारण	श्रीराम क्रेडिट कंपनी लिमिटेड (होल्डिंग कंपनी) सोबत रिलेटेड पार्टी व्यवहारांना मान्यता				
Ę	साधारण	श्रीराम क्रेडिट कंपनी लिमिटेडच्या उपकंपन्या सोबत रिलेटेड पार्टी व्यवहारांना मान्यता				
8	विशेष	कंपनी कायदा २०१३ च्या कलम १८६ नुसार गुंतवणूक करणे/कर्ज देणे आणि हमी देणे किंवा सिक्युरिटिज प्रदान करणे यासाठी लागु असलेल्या मर्यादासाठी मान्यता				

सभासदांना पोस्टल बॅलेटची सूचना दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्वा शेअररजिस्ट्रि (इंडिया) प्रायवेट लिमिटेड रजिस्ट्रार व समभाग हस्तांतरण एजंटस आरटीए आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकत आहेत अशा सदस्यांना ईमेलद्वारे पाठवले गेले आहेत आणि एमसीएच्या परिपत्रकानुसार आणि सेबीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कंपनी बेबसाईट www.shriramamc.in आणि बीएसई लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध असेल. पोस्टल बॅलेटची सूचना सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड च्या वेबसाईट www.evotingindia.com वर सुद्धा उपलब्ध असेल.

कंपनीच्या ई–मतदान प्रक्रियेचे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पुर्ततेसाठी एस.जी. असोसिएटस्, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीचे प्रोप्रायटर श्री सुहास एस. गणपुले (सी.पी. ५७२२) यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

ई–मतदानासंबंधी सविस्तर माहिती पोस्टल बॅलेटच्या सुचनेत देण्यात आली आहे. सदस्यांनी खालील गोष्टींची नोंद घ्यावी:–

- ज्या सदस्यांची नावे सभासंदांच्या रजिस्टरमध्ये अथवा लाभदायी धारकाच्या रजिस्टर मध्ये आणि डिपॉझिटरीज (इलेक्ट्रॉनिक समभाग धारणेच्या बाबतीत) दिनांक ३१ जानेवारी २०२५ म्हणजेच कट–ऑफ तारखेस नोंदविले गेले आहे ती व्यक्ती सीडीएसएल द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई–मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. ह्या संदर्भातील अधिक माहितीसाठी पोस्टल बॅलेटची सूचना पहावी
- रिमोट ई-मतदानाचा कालावधी बुधवार, दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि गुरूवार, दिनांक ०६ मार्च २०२५ सायंकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. ह्या कालावधील कंपनीचे पात्र भागधारक जे भौतिक अथवा डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात समभागधारक असतील ते त्यांची मते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवू शकतील. सदरहू तारखेच्या व वेळेच्या नंतर रिमोट ई–मतदानाची परवानगी दिली जाणार नाही.
- डिमटिरिअलाईज्ड समभाग धारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदणी/सुधारणा संबंधीत डीपीकडे करावी. छापील स्वरूपातील समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ईमेल अँड्रेसेस नोंदणी करण्याकरिता फॉर्म आयएसआर–१ आणि इतर संबंधीत फॉर्म कंपनीच्या आरटीए कडे जमा करावे. तसेच हे फॉर्म आरटीएच्या संकेतस्थळावर अर्थात https://purvashare.com/faqs येथे उपलब्ध आहेत. ह्या प्रक्रिये नंतर सदस्यांना पोस्टल बॅलेटच्या सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत प्राप्त होईल
- पोस्टल बॅलेटचा निकाल शुक्रवार, दिनांक ०७ मार्च २०२५ रोजी अथवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येईल आणि कंपनीच्या संकेतस्थळावर www.shriramamc.in वर उपलब्ध करण्यात येईल आणि बीएसई व सीडीएसएल ला कळविण्यात येईल.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपाद्वारे मतवानाशी संबंधित कोणतीही शंका तक्रारी बाबत सदस्यांनी खालील पत्त्यावर संपर्क करावा श्री. राकेश दळवी, सिनियर व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इडिया) लिमिटेड, मॅरेथॉन फ्यूच्यूरेक्स, 'अे ' विंग, २५वा मजला, एन. एम. जोशी मार्ग, मुंबई – ४०००१३, संपर्क क्र. १८००२१०९९११, ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com

ठिकाण : चेन्नई

दिनांक : फेब्रुवारी

	श्रीराम अँसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
	स्वाक्षरी
	रिना यादव
०३, २०२५	कंपनी सचिव